Corporate Office: 1102, "€" Wing, 11" Floor, Lotus Corporate Park, Off: Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India. Tel. No. (Board): +91 (022) 42977310 / 350

E : orient@orientpressltd.com • W : www.orientpressltd.com CIN : L22219MH1987PLC042083



4th September, 2023

The General Manager Corporate Relations Department BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai-4000 001

The General Manager
The National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: 526325

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),

<u>Sub.: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Part A and Regulation 47(1)(d) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, please find attached copies of the Newspaper Advertisement titled "Notice of the 35th Annual General Meeting and Information on e-voting" published in 'Free Press Journal" on Sunday, 3rd September, 2023 and 'Navshakti" (Marathi) on Sunday, 3rd September, 2023

Kindly take the same on record.

Thanking you
Yours faithfully
For ORIENT PRESS LIMITED

SHUBHAN SCHOOLSON STATE OF THE STATE OF THE

Shubhangi Lohia

Digitally signed by SHUBHANGI LOHIA
Dic -IN, 0-PGSSCOAI, 18te-677,
pseudonym-96-678975805F805F8056A2A824
ASSC449D08295F8E7,
2.5.420-5859b327333061086cca06ba528
D772105947673854909696a040602060c
e8, postalCode-123401, st-Hanyana,
serialNumbre-1224881272F8461464286
CBD74387578495997778E8507746687773C684666,
CBD74387578495997778E850774668477

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

POrient

ORIENT PRESS LIMITED

CIN: L22219MH1987PLC042083 Regd.Office: L-31, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Palghar- 401506, Dist. Palghar (Maharashtra) Tel. No. 91-2525-661116

Email: share@orientpressltd.com Website: www.orientpressltd.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY 35th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that; the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Orient Press Limited (the "Company"; will be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, September 25, 2023 at 11.30 A.M. (IST), in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 35th AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the financial year 2022-2023 along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sent through email on September 02, 2023 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant (s). The aforesaid documents are also available on Company's website at www.orientpressltd.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com respectively and also on the CDSL website. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fees by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send email to share@orientpressltd.com.

Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd.

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes (s) by remote e-voting will be able to vote

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility and the information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM and is also on the website of the Company and on the website of the Stock Exchanges.

The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting | From 09.00 a.m. (IST) on Friday, September 22, 2023. Up to 05.00 p.m. (IST) on Sunday, September 24, 2023. End of remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, September 18, 2023 shall only be entitled to avail the facility of remote e-voting for participation at the AGM. Manner of registering/updating email addresses is as below:

Any person who acquires shares of the Company and become a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off date may obtain the login-id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share

It is further clarified that for permanent registration of Email address. Members are required to register their Email address in respect of Electronic holdings with their concerned Depository Participant(s) and in respect of Physical Holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd. by sending an E-mail at info@unisec.in by following due procedure.

 $lowever, if a\,Member\,is\,already\,registered\,with\,CDSL\,for\,e-voting\,then\,existing\,User\,ID\,and\,password\,can\,be\,used\,for\,casting\,vote.$ Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

If you have any queries or issues regarding E-Voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQ') and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to <u>helpdesk evoting@cdslindia.com</u>or call 1800 22 55 33.

> Yours Faithfully For Orient Press Limited

> > Certificate Holder

Place: Nashik

Date: September 02, 2023

Place: Mumbai Shubhangi Lohia Date: September 02, 2023 Company Secretary & Compliance Officer

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM AND EXH NO.45 **PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT PROCLAMATION OF SALE**

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS **RECOVERY TRIBUNAL-I, MUMBAI**

2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005. DATED:- 31/08/2023

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.

State Bank of India

M/s. Saima Agro Industries Pvt Ltd & Ors. CD-1: M/S. Saima Agro Industries, Sole Proprietorship firm of Vinayak V. Prabhu, Having its office at 10, Opp. Merck, Marvasado, Usagaon, Goa - 403407.

Smt. Tara V. Prabhu, Adult, Indian Inhabitant, having her Address at 175-24 (3), Shantinagar, Opp. Royal Foods, Ponda, Goa - 403401.

Smt. Resha V. Prabhu, Adult, Indian Inhabitant, having her Address at 175-24 (3), Shantinagar, Opp. Royal Foods, Ponda, Goa - 403401. 3. CD-3:

Smt. Jaya Kamath, Adult, Indian Inhabitant, having her Address at Alvares Road, Kadri, Mangalore, Taluka Dist. Dakshina Kannada - 547002.

5. CD-5: Shri Jayaram Kamath, Adult, Indian Inhabitant, having her Address at Alvares Road, Kadri, Mangalore Taluka, Dist. Dakshins Kannada - 547002.

Whereas Hon/ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. I Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No 180 of 2008 for recovery of Rs. 4,39,60,455.84/- (Rupees Four Crore Thirty Nine Lakhs Sixty Thousand Four Hundred And Fifty Five and Paise Eighty Four Only) with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 23,93,79,515.60/- (Rupees Twenty Three Core Ninety Three Iakhs Seventy Nine Thousand Five Hundred Fifteen Rupees and Sixty paisa Only) is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate/Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in Schedule below in satisfaction of the said

And whereas a sum of Rs. 24,07,80,839/- (Rupees Twenty four Crore Seven Lakhs Eighty Thousand Eight Hundred Thirty Nine only) along with pendent-lite and further interest @ 12.25% p.a. from the date of filing of application till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 06/10/2023 between 02:00 pm to 04:00 pm (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, it required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C-1 INDIA PVT. LTD. Plot No 301, Udyog Vihar, Phase 2, gulf Petrochem Building, building no.301 Gurgaon Haryana, PIN: 122015. Website:- www.bankeauctions.com, Email- support@bakeauctions.com Heln Line +91-124-4302020/21/22/23/24. Contact Person: (i) Mr. Bhavik Pandya Mobile- 8866682937 Email Maharashtra@c1india.com

Representatives of Certificate Holder, For further details contact: 1) Mr. Pranesh Thakur, Chief Manager Mobile No.:-7087438999 2) Mr. Bipin Kumar Singh, Assistant Manager Mobile No. 9702479741 2.

The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule 3 The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by

The property will be plut up to the sale in the lots specified in the schedule. If the allocation is assisted by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

4. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for acquire any interest in the property sold, The sale shall be subject to the conditions prescribe in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

5. The Particular specified in the annexed schedule have been stated to the best information of the undersigned shall not answerable for any error, misstatement of omission on this proclamation

6.	5. The assets shall be auctioned as per the following details:						
Sr. No	Description of the property to be sold	Date Of Inspection	Reserve Price(Amount In Rs)	EMD Amount (In Rs)	Increment Bid		
1	Non Agriculture Immovable Property Situated at Tenka Mijar Village of Mangalore Taluka, Dakshina Kannada District, within the Sub-district registration of Moodbidri and within the jurisdiction of Tenka Mijar Village Panchayat and comprised in: SN. 234 SD No. IE Classification Dry-(converted) Extent A-Co. 660 Parties Middle		35,00,000/-	3,50,000/-	25,000/-		

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make i

The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount Rs 35,000/. (Rupees Thirty Five Thousand Only), is payable by way of RTGS NEFT in the Account No. 31049575155. State Bank of India, CM SARB SARC Thane, IFC Code SBIN0061707 of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offe The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/ details is 04/10/2023 up to 4.30 p.m. The Physical inspection of the properties may be taken on 29/09/2023 between 11 a.m. and 4.00 p.m. at the property site.

The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-I, DRT-I, Mumbai on or before 04/10/2023, upto 4:30 p.m. In case of Failure bid shall not be considered.

10. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para S above

11. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 2 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer, DRT-I @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/-

 $through\,DD\,in\,favour\,of\,Registrar,\,DRT\text{-I},\,Mumbai.$ 12. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between

and the price for which it is subsequently sold. 13. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS"

14. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auctior at any time without assigning any reason.

	Of Lots	Description of the property to be sold with the names of the co- owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property of any part thereof		been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value
	1	Non Agriculture Immovable Property Situated at Tenka Mijar Village of Mangalore Taluka, Dakshina Kannada District, within the Sub-district registration of Moodbidri and within the jurisdiction of Tenka Mijar Village Panchayat and comprised in: SN. 234 SD No. IE Classification Dry-(converted) ExtentA-C 0.60 Portion-Middle	Not Available	Not Available	Not Avaiable
- 1	Give	Sd/-			



PHYSICAL POSSESSION NOTICE

Flocici Bank | Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 | Plot No –B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

1. Rafik Mansur Mulla & Nuruddin Mansur Mulla/ Sohel Rafiq Mulla/ LBK/PR00004985563/ LBK/PR00004985563/ LBK/PR0000498564/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR000049864/ LBK/PR		r. Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
LBKPR00005308182 Kolhapur- 416115./ 29/8/2023	•	Nuruddin Mansur Mulla/ Sohel Rafiq Mulla/ LBKPR00004985563/ LBKPR00004985547/	Bungalow, Behind Dmart, TP Scheme No.1, Revenus Survey No.570/A/1 & City Survey No.7854 Kasba Ichalkaranji Taluka Hatkanangale, Dist-Kolhapur Maharashtra	Rs.	Kolhapur

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: September 02, 2023 Authorized Officer **ICICI Bank Limited** Place: Kolhapur

ISHOKA

Ashoka Buildcon Limited

CIN: L45200MH1993PLC071970 Registered Office: S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nashik- 422011 Tel.: 0253-6633705, Fax: 0253-2236704; Website: www.ashokabuildcon.com; E-mail: investors@ashokabuildcon.com

30¹¹ ANNUAL GENERAL MEETING OF ASHOKA BUILDCON LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER AUDIO **VISUAL MEANS (OAVM)**

Notice is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting (AGM) of the shareholders of Ashoka Buildcon Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, September 29, 2023, at 12.30 p.m. IST at S.No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nasik - 422 011 through Video Conferencing (VC) /Other Audio Visual Means (OAVM) in due compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General Circulars numbered 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, May 05, 2022 and December 28, 2022 respectively and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circulars numbered SEBI/HO/CFD/CM01/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/ 62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 to transact the businesses as set out in the AGM Notice.

In compliance with the above MCA & SEBI Circulars, copy of the Notice of the AGM along with the Annual Compliance of the AGM along with the AGM along withReport for the Financial Year 2022-23 will be sent to the shareholders whose email addresses are registered / available with the Company/Depository Participants. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) Link In time India Private Limited Telephone: 022-49186000; Email: enotices@linkintime.co.in;Website: https://instavote.linkintime.co.in/Home

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website: www.ashokabuildcon.com/Investor, websites of the stock exchanges (BSE & NSE) www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the RTA e-voting website: instavote.linkintime.co.in

The Shareholders will have an opportunity to cast their votes electronically on the businesses as set out in the Notice of AGM through remote e-voting/voting during AGM. The Shareholders will be provided with a facility to attend AGM through VC/OAVM through INSTAMEET, the e-voting platform as provided by Link In time India Private Limited. The manner of remote e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. The Shareholders are requested to visit

https://www.ashokabuildcon.com/Investor for such details.

The Notice of 30th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable Laws on their email addresses shortly.

For Ashoka Buildcon Limited

(Manoj A. Kulkarni) **Company Secretary** Membership No. FCS - 7377

PATANJALI

PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

CIN: L15140MH1986PLC038536

Registered Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra Email: secretarial@patanjalifoods.co.in Telephone: (+91-22) 22828172/69061600 Website: www.patanjalifoods.com

PUBLIC NOTICE OF 37th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 37" Annual General Meeting ("AGM") of the members of Patanjali Foods Limited (Formerl known as Ruchi Soya Industries Limited) ("the Company") will be held on Friday, September 29, 2023 at 3.00 P.M. through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read together with General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13. 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), by which Companies are permitted to conduct the AGM for the financial year ended / ending any time before / on 31.03.2023 through VC / OAVM as per respective due dates by September 30, 2023, without physical presence of the Members at a common venue.

The Notice convening the 37th AGM of the Company along with explanatory statement ("Notice") and Annual Report of the Company for the financial year 2022-23, which inter-alia comprises of audited standalone financial statements of the Company for the financial year ended March 31, 2023 and Report of Board of Directors and Auditors thereon ("Annual Report"), will be sent only through e-mail to the members of the Company, whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participants in accordance with the MCA Circulars and SEBI Circulars. Members can join and participate in the 37th AGM through VC / OAVM facility only.

The Notice of the 37th AGM and Annual Report will be made available on the website of the Company (www.patanialifoods.com). Stock Exchanges, where equity shares of the Company are listed i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL") (www.evoting.nsdl.com).

Manner of casting vote through remote e-voting and e-voting system during AGM:

a) The manner of casting of votes through remote e-voting by members holding shares in dematerialised mode, physica mode and for members who have not registered their email addresses are provided in the Notice of the 37th AGM.

The facility for casting votes through e-voting system at AGM will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting system. The manner of voting through e-voting system are provided in the Notice of the 37th AGM.

Manner of registering / updating email address:

a) Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at secretarial@patanjalifoods.co.in or Share Transfer Agent at investors@sarthakglobal.com along with the copy of the signed request letter mentioning the name, demat account number/folio number, email id, mobile number and address of the Member, self-attested copy of the PAN card and of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) as supporting documents. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants.

Members holding shares in dematerialised mode and who have not registered / updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 37th AGM and in particular, instructions to members attending the AGM through VC / OAVM, remote e-voting and e-voting at the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM and e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual for shareholders available at download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakta Pawle at

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Prajakta Pawle, NSDL, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 or send an email to evoting@nsdl.co.in or call on 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000.

Place: Indore

Date: September 01, 2023

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2023 to Friday, September 29, 2023 (both days inclusive) for the purpose of determining members who would be entitled to dividend if declared, at the AGM. The dividend on equity shares, if declared, at the aforesaid AGM, will be credited/ despatched on or after September 30, 2023, to those members whose name appear on the Company's Register of Members/ list of beneficial owners to be furnished by the depositories at the end of the business hours on Thursday, September 21, 2023.

Manner for registering Bank detail for receiving Dividend:

Members are requested to register/update their complete bank details: (a) With their Depository Participant(s) (DP) with whom they maintain their demat account, if shares are held in

dematerialised mode, by submitting forms and documents as may be required by the depository Participant (s); and With Sarthak Global Limited (RTA) by submitting duly filled and signed Form ISR-1 along with requisite supporting

documents and original cancelled cheque at its office at 170/10, Film Colony, RNT Marg, Indore -452001, if shares are held in physical mode. For PATANJALI FOODS LIMITED (Formerly known as Ruchi Soya Industries Limited)

> Ramji Lal Gupta Company Secretary

Lovable LINGERIE LIMITED

CIN: L17110MH1987PLC044835

Regd.Off: A-46, Street No.2, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 093, Maharashtra. Ph. No. +91-022-28383581 Fax No. +022-9128383582 E-mail: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.in

NOTICE OF 36[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of LOVABLE LINGERIE LIMITED ("the Company") will be held on Wednesday, September 27, 2023 at 11.00 a.m. through Video Conferencing ('VC') / Other September 27, 2023 at 11.00 a.m. through video Conterencing (VC)/Onter Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular Nos. 2/2022 and 3/2022 dated May 05, 2022, General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and / or Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred as "the relevant circulars") to transact the business as listed in the Notice of 36" AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM as detailed in the notice of the AGM. Members participating through VC/ OAVM shall be reckoned for the purpose of quorum for the AGM as per section 103 of the Act. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 23" September 2023 to Wednesday, 27th September 2023 (both days inclusive) for the purpose of AGM to be held

In compliance with the relevant circulars, the aforesaid Notice and Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2023 shall be sent to all the Members whose email IDs are registered with the Company/RTA[Link Intime India Private Limited (LIIPL)]/Depository Company/RALInk intime india Private Limited (LINE)/Jipepository participant(s) As in September 01, 2023. The Notice and Annual Report will also be available on the Company's website www.lovableindia.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of LIIPL at https://instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. Members are requested to carefully read all the instructions in the notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and e-voting during the AGM.

The details pursuant to the provisions of the Companies Act 2013 & rules made there under are as follows:

1. All the businesses as set out in the Notice of the AGM may be transacted

through voting by electronic means;
2. The cut-off date is **Wednesday**, **20**th **September 2023**; 3. Date and time of commencement of Remote e-Voting from Saturday

23rd September 2023 at 9.00 a.m. (IST). Date and time of end of Remote e-Voting is Tuesday, 26th September, 2023 at 5.00 p.m. (IST). Remote E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on 26th September 2023. During this period, members may cast their

vote electronically. Thereafter, the remote e-voting module shall be Voting right of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share of the Company as on Wednesday, 20" September 2023 ("Cut-Off Date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cutoff date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. Any person who becomes a member of the Company after sending the Notice and holds shares of the Company as on the Cut-Off Date i.e. Wednesday, 20° September 2023, and whose PAN is not registered with the Company may obtain the e-voting code for the purpose of e-voting by writing to the RTA / Company at instameet@linkintime.co.in/corporate@lovableindia.in

To Register e-mail address for all future correspondence, members are

requested to please follow the below Process

Members Send a request to M/s. Link Intime India Private Limited at Holding rnt.helpdesk@linkintime.co.in:

Shares in To register e-mail address: Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN and AADHAR (self-attested scanned copy of both PAN card and Aadhaar card)
Alternatively, members holding shares in Physical can also

update/upload the said information/documents on https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html Members Please contact your DP and follow the process advised by your DP

Holding Demat The notice of the AGM shall contain the instructions regarding the manner in

which the Members can cast their vote through remote e-voting or by e-voting

at the time of AGM. The Notice of AGM and Annual Report for the FY23 will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

For Lovable Lingerie Limited

Vineesh Vijayan Thazhumpal Date: 2nd September, 2023 Company Secretary & Compliance Officer



Kumkum Bldg, 17th Cross Road, R C Marg, Chembur, Mumbai, Maharastra-400071 Bank of Baroda E mail: vjchem@bankofbaroda.co.in Tel: 022 2648 7237; 2649 9959

NOTICE TO BORROWER (Under Sub-Section (2) Of Section 13 of the Sarfaesi Act, 2002)

Date: 07-08-2023 Place: Mumbai

M/s. O2Rise India Corporation

Office: 84, Tikka House, Vijaynagar Wadi no. 3 S V Rd, Malad West, Mumbai-400064. Factory: S No. 26, Hissa No. 2, Village Khairpada, Tg Vasai, Dist Thane: 401208 Mr. Sunil Nagraj Jain, Since Deceased through Legal heirs, Mrs. Naina Sunil Jain, Flat No. 702, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co-op Hsg Society, Survey No. 34/2, Hissa No. 13, Village: Gaddeo, Bhayander (E), Dist Thane: 401105 Mrs. Naina Sunil Jain, Flat No. 702, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co op Hsg Society, Survey No. 34/2, Hissa No. 13, Village: Gaddeo, Bhayander East, Dist Thane: 401105

Mr. Amit Mohan Agarwal, H No. 216, Moti Para, Near Fatista Complex, Station Rd, Durg, State—Chhatisgarh-491001.

SUB: Notice under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "Act"

Account of M/s. O2RISE INDIA CORPORATION, A/c No. 03990600001613

Sir/ Madam, Re: Credit facilities with our Khar Branch,

1. We refer to our letter No. SME/MMCR/2017-18 dated 15.09.2017 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such

ı	liability are as under:					
	Nature and Type of facility	Limit	Rate of interest	0/S as on (inclusive of interest upto 31.07.2023)		
	Term Loan	Rs. 450.00 lakh	13.80 %	Rs.1,91,32,205/- Dr (plus reversal of interest of Rs.8,83,659/- as on 31.01.2020) (plus applicable interest due from 01.02.2020)		
l	Security agreement with brief description of securities					

Equitable mortgage of factory Land and Building situated at Survey No. 36. Hissi No. 2, Village Khaipada, Tal. Vasai, Dist: Thane 401 201 in the name of Naina Suni Jain and Sunil Nagraj Jain admeasuring area of 1231.41 sq mtrs. Equitable mortgage of factory Land and Building situated at Survey No. 36, Hissa

No. 2, Village Khaipada, Tal. Vasai, Dist: Thane 401 201 in the name of Naina Sunil No. 2, Village Knalpada, 1al. vasal, Dist: I hane 401 201 in the name of Naina Sunil Jain and Sunil Nagraj Jain admeasuring area of 2788.10 sq mtrs.

Equitable mortgage of Flat No. 701, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co-op Hsg Society, Survey No. 34/2, Hissa No. 13 of Village Gaddeo, New Golden Nest, 100 ft Road, Bhayander East, Dist. Thane in the name of Naina Jain.

Equitable mortgage of Flat No. 702, C Wing, Golden Nest, 14, Sonam Ganga Co. op. Hsg. Society, Survey No. 34/2, Hissa No. 13 of Village Gaddeo, New Golden Nest, 100 ft. Road, Bhayander East, Dist. Thane in the name of Mr Sunil Nagraj Jain and Mrs Naina Sunil Jain

2. In the letter of acknowledgement of debt dated 31.10.2017 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs.525lakhs as on 31.10.2017. The outstanding's as stated above, include further drawings and interest upto 31.01.2020 and other charges debited to the account. (Or)

3. In the audited balance sheet of the Company for the year ended __ you have confirmed and acknowledged liability to the Bank to the tune of Rs __ Lakhs as on __ . The outstanding stated above include further drawings and interest up to - other charges debited to the account are Rs. - . As you are aware, you have committed defaults in payment of interest on abo

loans/outstanding for the Quarter ended 30.06.2023 and Rs. 1,91,32,205/- plus reversal of interest of Rs.8,83,659/-. You have also defaulted in the payment of installment of term loan /demand loan which have fallen due for payment or Consequent upon the defaults committed by you, your loan account has bee

classified as non-performing asset on 31.01.2020 in accordance with the Reserves Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 1,91,32,205/- plus reversal of interest of Rs.8,83,659/- as on 31.01.2020, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full.

3. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

9. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

10.Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

> Chief Manager Authorised Officer Bank of Baroda

Yours faithfully

न्तनीकरणाच्या संदर्भात टेलिकॉम सुविधेची तरतुद

निविदा क्र.: डब्ल्युआर-एमएमसीटी एसएनटी-एसटीटीडी-२९-२०२३ दिनांकित ३१.०८.२०२३; विभाग सिग्नल ॲण्ड टेलिकॉम; कामाचे नाव मुख्यालय, चर्चगेट, मुंबई विभाग, पश्चिम रेल्वे येथील लेखा विभागाच्या ६ व्या आणि ७ व्या मजल्याच्या नुतनीकरणाच्या संदर्भात टेलिकॉम सुविधेची तरतुदी; कामाचे खर्च : रू. ६६०१४८४.६१; ई-निविदा उघडण्यात येणारे विशेष कार्यालय : वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता (सीओ), २ रा मजला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई - ४००००८; बोली सुरक्षा : रू. १२३०००.००; ई-निविदा दस्तावेजांच्या सादर करण्यासाठी अंतिम तारिख आणि वेळ : २६.०९.२०२३ रोजी १५.०० वा. ई -निविदा उघडण्याचे तारिख आणि वेळ : २६.०९.२०२३ रोजी १५.३० वा. नंतर; निविदा वेबसाईट <u>http://www.ireps.gov.in</u> वर पाहता येईल

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते कि, श्री. प्रेम विझरानी आणि श्री. तुषार विझरानी (मालक) हे सोपान बाग रिक्रिएशनल सेंटर, गाव घोरपडी, पुणे ४११००१ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या द सोपान बाग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या गाव घोरपडी, पुणे ४११००१ च्या सीटीएस क्र. ५०५ धारक प्लॉट क्र. २१, मोजमापित ५९१.२५ चौरस मीटर्स किंवा तत्सम त्यासह वरील सदर सोसायटीद्वारे जारी विभिन्न क्रमांक २२१ ते २२५ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) चे पूर्ण-भरणा शेअर्स (एकत्रितपणे मिळकत) चे मालक आहेत. पढे, मालकांनी सदर मिळकतीच्या संदर्भात कोणत्याही व्यवहार/करारामध्ये प्रवेश केलेला नाही आणि त्यानसार कोणत्याही इतर व्यक्तींना सदर मिळकतीमध्ये कोणताही हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध नाहीत. पुढे, सदर मालकांनी कोणत्याही इतर व्यक्तींना सदर मिळकतीच्या संदर्भातील हस्तांतरण आणि/किंवा कोणत्याही त्रयस्थ पक्षाचे हक निर्मिती करण्यास परवानगी दिलेली नाही. सदर मिळकतीच्या संदर्भातील कोणतेही व्यवहार/ करार/ समजुर्तीमध्ये मालकांशिवाय कोणत्याही इतर व्यक्तींनी प्रवेश करणे वैध, कायदेशीर नसेल आणि/किंवा मालकांवर बंधनकारक नसेल.

सदर दिनांक ३ सप्टेंबर, २०२३ सही/-

भागिदार **LEXICON**

५१. एम. जी. रोड. फोर्ट.

मुंबई - ४०० ००१.

LAW PARTNERS मुद्रा हाऊस. ४था मजला.

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

नेम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा . वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्या आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सद्र मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
٤.	पायल प्रदीप साळवी/ प्रदीप यशवंत साळवी/ एलबीपीव्हीएल००००५१७७९६५	पलॅट क्र. २०४, २रा मजला, सुंदर रेसिडेन्सी, बिल्डिंग १ विंग ए, सर्व्हे क्र. ९५, हिस्सा क्र. १ गाव पोयंजे येथे तालुका पनवेल- ४१०२०६./ २८ ऑगस्ट २०२३	एप्रिल २६, २०२३ रु. २०,०१,९४६.९८/-	मुंबई

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक : सप्टेंबर ०२, २०२३ प्राधिकत अधिकारी स्थळ : मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

ओरिएंट प्रेस लिमिटेड

सीआयएन : एल २२२१९एमएच १९८७पीएलसी०४२०८३ नोंद.कार्यालय: एल-३१,एम.आय.डी.सी., तारापूर औद्योगिक क्षेत्र, बोईसर पालघर - ४०१५०६, जि. पालघर (महाराष्ट्र) दूरध्वनी. क्रमांक ९१-२५२५- ६६१११६ ईमेल : share@orientpressltd.com, वेबसाइट : www.orientpressltd.com

कंपनीच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शेअरहोल्डर्सच्या लक्ष वेधण्यासाठी सूचना आणि ई-व्होटिंगवरील माहिती

सूचना याद्वारे दिलेली आहे की, ओरिएंट प्रेस लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') सकाळी ११.३० वाजता (भा.प्र.वे.) कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या सर्व तरतुदी आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे पालन करून आणि एमसीए परिपत्रक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रक'' म्हणून संबोधले जाते) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०१५२० आणि जानेवारी २०२०, १३ मे २०२२ रोजी ३५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

संबंधित परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सूचना आणि २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाची आर्थिक विवरणे, बोर्डाच्या अहवाल लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे ०२ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या सदस्यांना ईमेलद्वारे पाठवली गेली आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या www.orientoressItd.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर जसे की बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com. आणि सीडीएसएल वेबसाइट वर देखील उपलब्ध आहेत. एजीएमच्या सूचनेमध्ये संदर्भित केलेली कागदपत्रे ही सूचना प्रसारित झाल्यापासून ते एजीएमच्या तारखेपर्यंत सदस्यांकडून कोणतेही शुल्क न घेता तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. अशा कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य share@orientoressltd.com वर ईमेल पाठव शकतात

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सूचना :

कंपनी आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''ई-व्होर्टिग'') एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करत आहे. यापुढे इलेक्द्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केले नाही ते मतदान करू शकतील. कंपनीने ई–मतदान सविधा देण्यासाठी एजन्सी म्हणन सीडीएलएस च्या सेवांचा सहभाग घेतला आहे आणि ई-मतदानाशी संबंधित माहिती आणि सचना सदस्यांना ई-मेलदारे पाठवण्यात आल्या आहेत. डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांद्रारे ई-मतदान करण्याची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही त्यांच्यासाठी एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केले आहे आणि ते कंपनीच्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज वेबसाइटवर देखील आहे.

बैंक ऑफ़ बड़ीटा

Bank of Baroda

ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ११.१०.२०२३, वेळ : दु. १४.०० ते सायं. १८.००

ग्रविंदर सिंग यांना दर. क्र. ०२२-२६१२७०१६ यावर संपर्क साधावा.

दिनांक: ०२.०९.२०२३

ठिकाण : मुंबई

ı	रिनाट ३ - मतिवान सुविधा योगाविधात उपराज्य असरा :					
I	दूरस्थ ई-मतदानाची सुरुवात	शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९.०० (भा.प्र.वे.) पासून				
I	दूरस्थ ई-मतदान समाप्त	रविवार, २४ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० पर्यंत. (भा.प्र.वे.)				

उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पुढे रिमोट ई–व्होटिंगला अनुमती दिली जाणार नाही आणि वरील कालावधी संपल्यानंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई– व्होटिंग मॉड्यूल त्वरित अक्षम केले जाईल. एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार म्हणजेच सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदवले गेले आहे, ती केवळ दूरस्थ ई–मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असेल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी. ईमेल पत्त्यांची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे :

• कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट–ऑफ्फ तारखेनुसार शेअर्स धारण करते ती लॉगिन-आयडी मिळवू शकते. आणि पासवर्ड helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा कंपनीचे रजिस्द्रार आणि शेअर द्यान्सफर एजट में. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा. लि. याच्याकडे तात्पुरते नोदणीकृत ईमेल मिळवू शकतात

• हे पढ़े स्पष्ट केले आहे की ईमेल पत्त्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी. सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक होल्डिंग्सच्या संबंधात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे आणि कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट मे. युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा. लि. यांच्याकडे भौतिक होल्डिंग्सच्या संदर्भात त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. योग्य प्रक्रियेंचे पालन करून info@unisec.in वर ई-मेल पाठवून.

तथापि, जर सदस्य आधीच ई-मतदानासाठी सीडीएसएल वर नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरल जाऊ शकतो

ज्या सदस्यांनी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले आहे ते देखील हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये भाग घेण्यास पात्र असतील परंतु त्यांना अशा ठरावावर पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

आपल्याकडे काही शंका किंवा समस्या असल्यास वारंवार विचारलेले प्रश्न (''एफएक्यूज'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल www.evotingindia.com वर उपलब्ध आहे, मदत विभागाखाली किंवा heIndesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क साधा. सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंद्रल डिपॉझिटरी जुर्वेहसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व) यांच्याशी संपर्क साधावा.), मुंबई – ४०००१३ किंवा helndesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा.

तमचा विश्वास ओरिएंट प्रेस लिमिटेड सार्ठ सही/

ठिकाण : मुंबई तारीख : ०२ सप्टेंबर २०२३ शुभांगी लोहिया कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

एआरएम-। शाखा, मुंबई ्जार्य- । त्याचा, पाटकर हॉल समोर, नू मारेत लाईन्स, ठाकसी मार्ग, मुंबई-४००२०. इंमेल-cb2360@canarabank.com, दूर. क्र. ०२२-२२०६ ५४२५/३०, वेब: www.canarabank.com

विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट अॅक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीन्वये

स्थावर मिळकर्ताच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्य स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, खालील नमुद्र मिळकतीचा **सांकेतीक कट्या कॅनरा बॅकच्य** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या **मे. एसपीएस मरिन प्रा.लि. द्वारे त्यांचे कर्जदार/हमीदार श्री. हेमंत रामचं**ट्र धानू, श्री. प्रफुल्ला रंजन, श्रीम. हिराबाई धानू आणि कॉर्पोरेट हमीदार मे. ओशन कॉन्टिनेटल शिपिंग आणि लॉजिस्टीक प्रा.लि. यांचेकडून कॅनरा बँक एआएम-। शाखेची थकबाकी रु. १९,४३,३७,८२६.२८ (३१.०७.२०२३ रोजीप्रमाणे अधिक ०१.०८.२०२३ पासूनचे पुढील व्याज आणि प्रभारा) च्या वसुलीकरिता ०५.१०.२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहेत तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम खालील नमद नसार

मिळकतीचा तपशील	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम			
वे. ओशन कॉन्टिनेंटल शिपिंग ॲण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. यांच्या मावामधील सीबीडी बेलापूर येथे उप-नॉर्लाकृत कार्यालव, ठाण्याचा नॉरणीकृत जिल्ह्यातील प्लॉट क्र. ५५, सेक्टर १५, सिबीडी बेलापूर, नवी मुंबर थे स्थित नोजमापित अंदाजे ५२३.३२ चौ.फू. चटई क्षेत्र (८६२ चौ.फू बिल्ट अप), सिटी ग्रॅवर मॅनेजमेंट प्रा.लि., ४ था जजला, सी-विंग, कार्यालय क्र. ४०१.	रु. ९०.५१ लाख	रु. ९.०५ लाख			
	a m) ananna	्रमचे			

अनामत रक्कम ०४.**१०.२०२३ रोजी किंवा पूर्वी सांय. ५.०० पर्यंत** जमा करणे आवश्यक आहे पदर मिळकती वर तेथे कोणताही बोजा बँकेला माहीत नाही

राखीव किंमतीच्या १०% इअर रक्कम ०४.१०.२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक, एआरएम-। शाखा, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या मार्गे जमा करावी. किंवा कॅनरा बँक एआरएम शाखा, मुंबई खाते क्र. २०९२७२४३४ आयएफएससी कोड : सीएनआरबी०००२३६० च्या खात्यात आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमाफंत जमा करावी आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास ०४.१०.२०२३ रोजीस किंवा पूर्वी साथं. ५.०० पर्यंत सादर करावेत. बैंकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख ०४.१०.२०२३ **रोजीस सायं. ५.०० वा.** प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख १६.०९.२०२३.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक **'ई-ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **डॉ. सीमा सोमकवार, मुख्य व्यवस्थापक**्रकंनरा बँक, एआरएम-। ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२०६ ५४२५/३०/ मो. क्र. ९८८१३ ६५०८७) किंवा एस ए रुद्रा, (ऑफिसर) ८३५५९४९७१२ इमेल आयडी : cb2360@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्य दिवशी कार्यातयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेब्र- २, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, संपर्क व्यक्ती श्री. हरिश गोवडा, मोवा क्र. १५९४५९७५५५, (संपर्क क्र. +९११२४४३०२०२०/२१/२२/२३/२४, support@b reesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधाव

दिनांक : ०१.०९.२०२३ कॅनरा बँक, एआरएम-। ब्रांच

नोंद. कार्या.: १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३. / ईमेल आयडी : info.roc7412@gmail.com दूर. क्र. ०२२ -३००३६५६५१ वेबसाइट : www.classicelectricals.co.in

. केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

ज्या सदस्यानी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंट्रणीकृत केलेले नाहीत त्यांना विनती करण्यात आली आहे की त्यांनी शेअर्स त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यास त्यांच्या डीपीकडे नोंट्रणी करा आणि शेअर्सच्या बाबतीत support@purvashare.com वर पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणी करा जर त्यांच्याकडे भौतिक स्वरूपात असते.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुर्दीनुसार, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार आणि सेबी च्या नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता २०१४), , कंपनीला www.evoling.nsdl.com वर एनएसडीएल ची ई-व्होटिंग प्रणाली वापरून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते देण्याची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. कंपनीने www.evoting.nsdl.com वर एजीएम साठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी एनएसडीएल सोबत करार केला आहे. सदस्यांना सूचित केले जाते की:

ar) 10.110 \$ 11.411 Girl 13.011 13.011 14.01 1.				
रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ	रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ (सकाळी ९:००			
	भा.प्र.वे.)			
दूरस्थ ई-मतदान समाप्ती तारीख आणि वेळ	मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ (संध्याकाळी ५:०० भा.प्र.वे)			

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-व्होर्टिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. दूरस्थ ई-मतदानाल मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:००) नंतर परवानगी दिली जाणार नाही.

नोंदवहीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच बुधवार, २० सप्टेंबर २०२३ रोजी नोंदवलेले असेल, ती रिमोट ई - मतदानच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. तसेच बॅलेट पेपरदारे एजीएममध्ये मतदान करणे. एव सदस्य फक्त एकच मतदानाचा पर्याय निवडू शकतो, म्हणजे रिमोट ई-व्होर्टिंग किंवा बॅलेट पेपरद्वारे.

........ ऑफफ़ तारखेला म्हणजेच बधवार. २० सप्टेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.ir वर विनंती पाठववून त्यांचा फोलिओ क्रमांक डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर सदस्य आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकत असेल. तर सदस्य त्याच्या/तिच्या विद्यमान वापरकर्त्यांचा वापर करू शकतो. मतदान करण्यासाठी ओळखपत्र आणि पासवर्ड.

सभासदांना पुढे कळविण्यात येते की

मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेच्या पुढे दूरस्थ ई-मतदानाला परवानगी दिली

बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक बजावल्यानंतरही सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

कोणत्याही शंका असल्यास. सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह शकतात किंवा ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

कंपनीने मे. डी. कोठारी अँड असोसिएट्स च्या श्रीमती धनराज कोठारी यांची नियुक्ती केली आहे, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यार करतात. (दोन्ही रिमोट ई-व्होटिंग आणि बॅलेट पेपर मतदान).

, ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर टान्सफर रजिस्टर गुरुवार, सप्टेंबर २१, २०२३, ते बधवार, २७ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) पासून कंपनीच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील.

एक्सचेंज बोर्ड ऑफ इंद्रिया (सेबी) ने त्याचे परिपत्रक कमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी-पीओडी-१/पी/सीआयआर/ २०२३/३७ दिनांक १६ मार्च २०२३, १ एप्रिल २०२३ पासून, भौतिक भागधारकांना त्यांचे पॅन, नामांकन तपशील, संपर्क तपशील, बँक खाते तपशील, आणि नमुना स्वाक्षरी विहित फॉर्ममध्ये (फॉर्म आयएसआर-१, फॉर्म -२, फॉर्म आयएसआर-३ आणि एसएच-१३ इ.) ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत) सादर करणे अनिवार्य केले आहे. वरीलपैकी कोणतेही एक दस्तऐवज/तपशील कंपनी/आरटीए कडे १ ऑक्टोबर, २०२३ रोजी किंवा नंतर उपलब्ध नसल्यामुळे, सेबीच्या या परिपत्रकानुसार भौतिक भागधारकांचे फोलिओ गोठवले जाईल. भौतिक भागधारकांना ३० सप्टेंबर २०२३ पूर्वी सदर कागदपत्रे सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी

दिनांक : ०२/०९/२०२३

State Bank of India

एसएआरबी ठाणे (११६९७) शाखा: १ला मजला, केरोम प्लॉट क्र. ए-११२, सर्कल, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट,

कब्जा सचना

ज्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्यूरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये कलम ४३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये खालील नमूद सूचीतील तारखेस मागणी सूचना निर्गमित करुन सदर रकमेची परतफेड करण्यात सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या **६० दिवसांत** करण्यास सांगण्यात आले आहे.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा**ंसदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही त्र्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडिया**च्या रक्कम आणि त्यावरील व्याजाकरिता भाराअधीन राहील.

खाते/कर्जदार/हमीदार यांचे नाव आणि पत्ता	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख	१) मागणी सूचनेची तारीख२) मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम			
१. मे. रामेश्वरम फॅब्रिक्स प्रोपराईटर महेशकुमार गोपीकिशन हेडा हमीदार : सी. रेश्मा महेशकुमार हेडा रमादार : सी. रेश्मा महेशकुमार हेडा हमीदार : सी. रेश्मा महेशकुमार हेडा हमीदार : सी. प्रकंडी, उाणे ४२१३०२ वी) फ्लॅट क्र १६१/२१४, गुलमोहर सीएचएसएल, ओस्वाल स्कूलसमोर, अंजुर फाटा, मिबंडी, उाणे – ४२१ ३०८ सी) फ्लॅट क्र. ५०४, ५वा मजला, गुलमोहर सीएचएसएल, घर क्र. १५२९, मिलन अपार्टमेंटसमोर, जैन मंदिराज्वळ, महावीर चौक, मिबंडी-डाणे रोडलगत, कामतघर, मिबंडी, ठाणे – ४२१ ३०५ डी) फ्लॅट क्र. ६०१, ६वा मजला, ए विंग, अरिहंत दर्शन इमारत, एलआयसी कार्यालयाच्यावर, धामणकर नाका,	ए) फ्लॅट क्र. १०९, १ला मजला, सिटी प्लाझा सीएचएसएल(प्रस्तवित), सल्हें क्र.१४६ ते २५४ व ४८१ ते ४८५, ऑसदे गाव, दत्त मंदिराजवळ, क्ल्याण शिळ रोड, डॉबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाण पूर्व: चाळ पश्चिम: श्री गणेश पॅलेस उत्तर: जिल्हा परिषद स्कूल दक्षिण: शंकर मंदिर (मोंज क्षेत्र ६९० ची फु बिल्ट अप असलेले २३.०४.२०१४ रोजीचा नोंद करार क्र. २१७४/२०१४ अन्वये श्री महेशकुमार जी हेडा यांच्या नावे) ची) फ्लंट क्र. ३०९, ३रा मजला, सिटी प्लाझा सीएचएसएल(प्रस्तवित), सल्हें क्र.२४६ ते २५४ व ४८९ ते ४८५, आसदे गाव, दत्त मंदिराजवळ, क्ल्याण शीळ रोड, डॉबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाण पूर्व: चाळ पश्चिम: श्री गणेश पॅलेस उत्तर: जिल्हा परिषद स्कूल दक्षिण: शंकर मंदिर (मोंज क्षेत्र ६९० ची फु बिल्ट अप असलेले २३.०४.२०१४ रोजीचा नोंद करार क्र. २१७६/२०१४ अन्वये श्री महेशकुमार जी हेडा यांच्या नावे)	\$90,20.0\$	१) मागणी सूचना तारीख २२.०२.२०२३ २) रु. २,२९,४८,१८२.०० (रुपये दोन कोटी एकोणतीस लाख अव्हेचाळीस हजार एकशे ब्याएँगी मात्र)२२.०२,२०२३ रोजीस आणि त्यावरील व्याज, परिव्यय इ. ऑक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सदर सूचनेच्या अटींमध्ये वर नमुद् केल्याप्रमाणे.			
चंद्रकमार दामोदर कांबळे						

दिनांक : ३०.०८.२०२३ प्राधिकत अधिकारी. स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे शाखा स्थळ : डोंबिवली

क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी,

सीआयएन : एल २५२०९एमएच १९८५पीएलसी३६०४९

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की क्लासिक इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या सदस्यांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता भा.प्र.वे. १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (परिचम), मुंबई – ४०००१३ येथे असलेल्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ३८ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद

एमसीए आणि सेबी ने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, २०१२-२३ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालात प्रवेश करण्यासाठी वेबलिंकसह ३८ व्या एमजीएम च्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ०२ सप्टेंबर २०२३ रोजी पाठवण्यात आल्या होत्या, त्यांना इलेक्ट्रॉनिक मोड ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. आर्थिक वर्ष २०२२–२३ साठी ३८ व्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे म्हणजे www.classicelectricals.co.in आणि बीएसई लिमिटेड www.bseindia.com मधील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर प्रवेश केला जाऊ शकतो.

।) रिमाट इ–मतदान सुविधा पुढाल कालावधात उपलब्ध असल :					
रिमोट ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ	रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ (सकाळी ९:०० भा.प्र.वे.)				
दूरस्थ ई-मतदान समाप्ती तारीख आणि वेळ	मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ (संध्याकाळी ५:०० भा.प्र.वे)				

ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट-

जाणार नाही.

पुढे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१, सेबी च्या नियमन ४२ (लिस्टिंग

३ नोव्हेंबर २०२१ आणि १४ डिसेंबर २०२१ च्या पूर्वीच्या परिपन्नकांचे अधिमूल्यन करून, सिक्युरिटीज अँड

रुपाली धिमान

निशाणी नं. १३

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



परिशिष्ट IV-ए, [नियम ६(२) आणि ८(६) तरत्दीन्वये सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सचना.

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सुचना

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंके प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वांवर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकंबाकी/राखीव

н. Б.	कर्जदार/हमीदार/ गहाणदाराचे नाव आणि पत्ता	विक्रीकरिता स्थावर मिळकर्तीचे तपशील वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकबाकी	राखीव किंमत आणि मिळकतीची इअर रक्कम बोली वाढविण्याची रक्कम	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ
?	श्री. मिलन विसवास पत्ता: फ्लॅट क्र. ४०५, बी विंग, ओम श्री साई धाम सीएचएस लि., अल्कापुरी स्टेशन रोड, गाव अचोळे, नालासोपारा (पूर्व), पालघर ४०१ २०९	फ्लॅट क्र. ४०५, बी विंग, ओम श्री साई धाम सीएचएस लि., अल्कापुरी स्टेशन रोड, गाव अचोळे, नालासोपारा (पूर्व), पालघर ४०१ २०९	रु. १८,०६,९७४/- + १४.०८.२२ पासून व्याज आणि परिव्यय वजा तारखे पर्यंत वसूली	१. रु. १९,३१,०००/- २. रु. १,९३,०००/- ३. रु. २०,०००/-	०९.१०.२०२३ व स.११.०० ते दु.३.०० श्री. निलेश अगरवाल मोबा. ८६५७७४४५९१
?	प्रेम एन्टरप्रायजेस पत्ता:फ्लंट क्र. २०४, बी-३, खजुरीआ नगर बी/३ को-ऑप हाऊस सोसा लि. खजुरीआ टैंक रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७	फ्लॅट क्र. २०४, बी-३, खजुरीआ नगर बी/३ को-ऑप हाऊस सोसा लि. खजुरीआ टॅंक रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७	रु. १,६०,४२,७४०/- + ०१.१२.१७ पासून व्याज आणि परिव्यय वजा तारखे पर्यंत वसूली	₹. ९४,३१,९४०/- ₹. ९,४३,१९४/- ₹. २०,०००/-	०९.१ ०.२०२३ व स. ११:०० ते दु. ०३:०० सौ. गौरी राणे ८६५७७४४६०४
æ	मे. श्रीमान पत्ता: फ्लॅट क्र. सी/०२, तळमजला, सी विंग, वसौंवा मंगेला मच्छिमार समाज सर्वोदय सीएचएस लि., प्लॉट क्र. ९ आणि १०, जुद्द वसौंवा किंक रोड, ४ बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३	फ्लॅट क्र. सी/०२, तळमजला, सी विंग, वसोंवा मंगेला मच्छिमार समाज सर्वोदय सीएवएस लि., प्लॉट क्र. ९ आणि १०, जुहू वसोंवा लिंक रोड, ४ बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३	रु. ८८,९३,३६१/- + १४.०४.१९ पासून व्याज आणि परिव्यय वजा तारखे पर्यंत वसूली	₹. ७५,६८,०००/- ₹. ७,५६,८००/- ₹. २०,०००/-	०९.१०.२०२३ व स. ११:०० ते दु. ०३:०० सौ. श्वेता मिश्रा मोबा- ८६५७७४४५६५
8	अी. येड्कॉडालू जनेश पुट्टी पत्ता: फ्लॅट क. १०४, १ ला मजला, इमारत क्र. ए/७, पवनपुत्र रेसिडन्सी सीएचएसएल, स्थित येथे दुगेंश पार्क गाव काल्हेर, भिवंडी, जिल्हा ठाणे ४२१३०२	फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, इमारत क्र. ए/७, पवनपुत्र रेसिडन्सी सीएचएसएल, स्थित येथे दुर्गेश पार्क गाव काल्हेर, भिवंडी, जिल्हा ठाणे ४२१३०२	रु. ११,८१,४५७/- + ३१.०३.१९ पासून व्याज आणि परिव्यय वजा तारखे पर्यंत वसूली	₹3, ₹3, ₹3, ₹3, ₹4, ₹4, ₹5, ₹5, ₹5, ₹5, ₹5, ₹5, ₹5, ₹5, ₹5, ₹5	०९.१०.२०२३ व स. ११:०० ते दु. ०३:०० कु. अशिमा चौहान मोबा - ८६५७७४४५७९
ч.	श्री रितेश त्रिभुवन परमार पत्ता: फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, विंग सी रॉयल पाल्म्स शुपरक नगर, समेल पाडा, नालासोपारा पश्चिम नालासोपारा पालघर ४०१२०३	फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, विंग सी रॉयल पाल्म्स शुपरक नगर, समेल पाडा, नालासोपारा पश्चिम नालासोपारा पालघर ४०१२०३	रु. ११,९९,४९६/- + १५.०५.२०२० पासून व्याज आणि परिव्यय वजा तारखे पर्यंत वसूली	₹. १४,६४,९८४/- ₹. १,४६,५००/- ₹. २०,०००/-	०९.१०.२०२३ व स. ११:०० ते दु. ०३:०० सौ. राशी शर्मा – ८६५७७४४५२०
ξ.	मे एपेक्स कंस्ड्रयुमर अपलाईन्सेस प्रा लि पत्ता: प्लॉट क्र २९-पी, कांजुर गाव रोडलगत, स्रेसेंट इंडस्ट्रीअल इस्टेटसमोर, कांजुर मार्ग पूर्व मुंबई ४०००४२	आरसीसी इंडस्ट्रीअल गोडाऊन क्र.१ व २, तळ मजला, इमारत क्र बी महावीर कॉम्पलेक्स, गाव अंजुर, तालुका मिवंडी, जिल्हा ठाणे ४२१३०२ आरसीसी इंडस्ट्रीअल गोडाऊन क्र.५ व ६, तळ मजला, इमारत क्र बी महावीर कॉम्पलेक्स, गाव अंजुर, तालुका मिवंडी, जिल्हा ठाणे ४२१३०२ इंडस्ट्रीअल युनीट क्र १, तळ मजला, इमारत क्र ए, खेसेंट इंडस्ट्रीअल इस्टेट, कांजुर गाव रोडलगत, कांजुरमार्ग पूर्व मुंबई ४०००४२	रु. ४,०३,३४,८०३/- + ३१.०३,२०२१ पासून व्याज आणि परिव्यय वजा तारखे पर्यंत वसूली	5. %, 32, 2%, 240/- 5. %3, 24, 244/- 5. %3, 24, 240/- 5. %3, 24, 240/- 5. %3, 24, 244/- 5. %3, 24, 244/- 5. %3, 24, 244/- 5. %3, 24, 244/- 5. %3, 24, 244/- 5. %3, 26, 26/- 5. %3, 200/- 5. %3, 200/- 5. %3, 200/-	०९.१०.२०२३ व स.११:०० ते दु.०३:०० श्री. सुनील कुमार – ८६५७७४४५२०

कब्जाचे प्रकार (अन्वयिक/प्रत्यक्ष) : प्रत्यक्ष कब्जा

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी श्री.

ॲड. एच. आर. शर्म ठाणे येथील मा. दिवाणी न्यायाधिश (व स्तर) यांचे न्यायालयात (पिठासन अधिकारी श्रीमती आर.एम गणवीर मॅडम) विशेष दिवाणी दावा नंबर ८२६ / २०२३

राह- एस - ९. तिरुपती दर्शन. राष्ट्र- ५त - ५, तार्यना पराः , इंद्रलोक नंबर ३, भायंदर (पू) पत्ता :- बी / २०८, सुमीत बिल्डिंग, ९० फुट रोड, भायंदर (प) ठाणे - ४०११०१

१) श्री विवेक किशोर देसाई राह - ओ-२४-८. I.A.Al कॉलनी सहार रोड, अंधेरी (पू) मुंबई. २) बॅक ऑफ बरोडा पत्ता – लॉर्डस् प्लाझा,

एव्ह्रशाईन इनक्लेव्हचे पुढे, मिरा रोड (पू) 009 908 - 1 ३) पदमावती डेव्हलपर्स पत्ता - एस - ९, तिरुपती दर्शन, इंद्रलोक नंबर ३ भायंदर (पू) ठाणे - २०११०१

१) श्री विवेक किशोर देसाई राह् – ओ–२४–८, I.A.AI कॉलनी, सहार रोड, अंधेरी (पू) मुंबई. ज्या अर्थी वादी यांनी तिरुपती पुष्प इंद्रलो कॉम्प्लेक्स, फेज ६, भायंदर (पू) ४०११०५ मधील

सदनिका नंबर ७०५, क्षेत्र ६३.१९ चौ मिटर चे

संदर्भात जाहीरनाम्यासाठी व मनाई हकूमासाठ

दावा दाखल केला आहे. बेलीफच्या र् दिलेल्या पत्यावर तुम्ही मिळुन येत नाहीत म्हणु-समन्स न बजावता परत आले. त्याअर्थी याव्दारे तुम्हास कळविणेत येते की तुम्ही सदर दाव्याविरुध्द कारणे दाखविणेसाठी दिनांक ११/०९/२०२३ रोजी सकाळी १०.३०

तसे न केल्यास उक्त दाव्याची सुनावणी एक तर्फी केली जाईल व निकाल दिला जाईल. कला जाइल व निकाल दिला जाइल. तुम्हास अशीही नोटीस देण्यात येते की, तुम्ही निर्दीष्ट केलेल्या दिनांकास किंवा त्यापुर्वी गिकरीता पत्ता देण्यास कसुर केल्यास तुमच बचाव विचारात घेतला जाणार नाही. आज दिनांक ०२/०९/२०२३ रोजी माझ्य

रितसर निर्दीष्ट केलेल्या वकीलामार्फत हजर रहावे

सहीने व कोर्टाच्या शिक्यानिशी दिली. हकूम कोर्टाचा सही/-सहा अधिक्षव ्शिक्का) ठाणे दिवाणी ठाणे दिवाणी



चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: ''चोला क्रेस्ट'', सी५४ आणि सी५५, सुपर बी-४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गुइंडी, चेन्नई-६०००३२, तामिळनाडु, इंडिर

शाखा कार्यालय: कार्यालय क्र. ४०५, ४था मजला, प्लॉट क्र. ६०, सेक्टर-११, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई-४००६१४. सिक्यरिटायदोशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

मही खालील नमद कर्जदार/गहाणवटदार यांना यादारे कळविण्यात येते की. कंपनीने सिक्यरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड न्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत तुमच्या विरोधात कार्यवाही सुरु केली आहे आणि की, कर्जदारांच्या थकबाकीकरिता रजिस्टर्ड पोस्ट चपावती द्वारे तुम्हाला पाठविलेली ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना न बजावता परत आली आहे. त्यामुळे तुम्हाला सदर प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० देवसात सूचना घेण्यासाठी आणि सदर कर्ज खात्यासमोर नमुंद केलेल्या थकीत कर्ज रकमेसह उपार्जित व्याज चुकते करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर विसात सूचना वच्याताल जाग्य चार अन्य जात्यातार गुरूप सरस्य जनाता क्या राजाला हुन हिन्स है। जान्य साम क्या प्राट तत्यास कंपनी व्याज आणि खर्चासह तिची थकबाकी वसूल करण्यासाठी खालील नमुद तारणांवर अंमलबजावणी करून ॲक्टच्या कलम १३ च्या पोट–कलम (४) मंतर्गत तिचे अधिकार वापरुन तुमच्या विरोधात कार्यवाही करेल. हे नमुद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला पाठविलेली सदर सुचना ही कंपनीला उपलब्ध कोणत्याहं भन्य उपायांना बाधा येऊ न देता आहे

अ.	कर्ज खाता क्र. आणि	कर्ज	मागणी सूचनेची तारीख
क्र.	कर्जदारांचे नाव आणि पत्ता	रक्कम	आणि थकबाकी रक्कम
१	कर्ज खाते क्रमांक: HE02ROB00000004878, X0HEROB00001796554 आणि	₹.	२१-०८-२०२३ आणि
1	X0HEROB00003352094 :- राजकरण तिवारी (अर्जदार), ए/२०३, शिखर कुंज, बिल्डिंग,	२२,४१,७७५/-	रू. १,२८,६५,०२४/-
1	अप्पर गोविंद नगर, कैलाश पुरी रोड, मालाड पूर्व, महाराष्ट्र - ४०००९७. तसेच येथे: फ्लॅट नं.४०१,	₹.	१०-०८-२०२३ रोजीस
1	४था मजला, क्रिस्टल टॉवर सीएचएसएल, मारुती लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. मे. अंबे क्लिअरिंग	९६,००,०००/-	च्यासह व्याजाचा
1	एजन्सी (सह-अर्जदार), ए/२०३, शिखर कुंज, बिल्डिंग, अप्पर गोविंद नगर, कैलाश पुरी रोड,	२५,००,०००/-	सांपार्श्विक दराने पुढील
1	मालाड, पूर्व महाराष्ट्र-४०००९७. <u>तसेच येथे:</u> फ्लॅट नं.४०१, ४था मजला, क्रिस्टल टॉवर		व्याज.
1	सीएचएसएल, मास्ती लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. सीमा तिवारी (सह-अर्जदार), ए/२०३, शिखर		

कुंज बिल्डिंग, अप्पर गोविंद नगर, कैलाश पूरी रोड, मालाड, पूर्व महाराष्ट्र–४०००९७. तसेच येथे: फ्लॅट न ४०१, ४था मजला, क्रिस्टल टॉवर सीएचएसएल . मारुती लेन, फोर्ट, मुंबई-४००००१.

रू. १,४२,८८,९४७/-

०९-०८-२०२३ रोजीस

च्यासह व्याजाचा

सांपार्श्विक दराने पुढील

मिळकतीचे परिशिष्ट :- फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, क्रिस्टल टॉवर सीएचएसएल, मास्ती लेन, फोर्ट, मुंबई-४००००१. कर्ज खाते क्रमांक: X0HETNE00002355476 :-**हरबिंद सिंग चौहान (अर्जदार)**, प्लॉट नं. १५ ते १७, फ्लॅट नं. डी-८०२, राजीवगांधी इन्स्टिट्युट समोर, सेक्टर-०७ घणसोली, रबाळे, महाराष्ट्र-४००७०१. तसेच येथे:- प्लॉट क्र. ४९३, तन्मय सेक्टर ०४, घणसोली, नवी मुंबई, रबाळे ४००७०१ आणि फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, सी विंग, ओम श्री सीएचएसएल, प्लॉट क्र.४, सेक्टर ५, घणसोली-४००७०१. अर्चना सिंग चौहान (सह-अर्जदार), फ्लॅट नं.८०२, डी विंग पटेल हायट्स, प्लॉट नं.१५ ते १७, सेक्टर ०७, घणसोली, रबाळे, महाराष्ट्र-४००७०१. <u>तसेच येथे:-</u> प्लॉट क्रमांक ४९३, तन्मय, सेक्टर ०४, घणसोली, नवी मुंबई,

रबाळे ४००७०१ आणि फ्लॅट क्र. १०१, पहिला मजला, सी विंग, ओम श्री सीएचएसएल, प्लॉट नं. ४, सेक्टर ५, घणसोली-४००७०१. गोपाल सिंग चौहान (सह-अर्जदार), फ्लॅट क्रमांक १९८, मन्नू अपार्टमेंट, वकील, मयूर विहार फेज-१, नवी दिल्ली-११००९१. <u>तसेच येथे:-</u> फ्लॅट क्र. ८०२, ८वा मजला, डी विंग, पटेल हाइट्स सीएचएसएल, प्लॉट नं.१५–१७, घणसोली, रबाळे–४००७०१. <u>तसेच येथे:–</u> प्लॉट नं. ४९३, तन्मय, सेक्टर ०४, घणसोली, नवी मुंबई, रबाळे-४००७०१ आणि फ्लॅट नं.१०१, पहिला मजला, सी विंग, ओम श्री सीएचएसएल, प्लॉट नं.४, सेक्टर ५, घणसोली-४००७०१. **चौहान मेलिंग सर्व्हिसेस** (सह-अर्जदार), एफ/१ औमश्री सीएचएस, प्लॉट नं.४, सेक्टर नं.५, घणसोली, रबाळे, महाराष्ट्र-४००७०१. तसेच येथे:- फ्लॅट नं. ८०२ डी विंग पटेल . हाईट्स प्लॉट, क्र. १५ ते १७, सेक्टर ०७, घणसोली, रबाळे, महाराष्ट्र-४००७०९ आणि प्लॉट क्र. ४९३, तन्मय, सेक्टर ०४, घणसोली, नवी मुंबई, रबाळे

मिळकतीचे परिशिष्ट :- १) फ्लॅट क्रमांक ८०२, ८वा मजला, डी विंग, पटेल हाईट्स सीएसएल, प्लॉट क्रमांक १५-१७, घणसोली, रबाळे ४००७०१. २) प्लॉट क्र. ४९३, तन्मय, सेक्टर ०४, घणसोली, नवी मंबई, रबाळे-४००७०१,

३) फ्लॅट नं. १०१, १ला मजला, सी विंग, ओम श्री सीएचएसएल, प्लॉट नं. ४, सेक्टर ५, घणसोली-४००७०१.

सही/- प्राधिकृत अधिकार चोलामंडलम डन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लि ठिकाणः मुंबई



क्यूएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन: U33309MH2017PLC299748

नोंदणीकृत कार्यालय: ए१ ए२/बी१ बी२, नवकला भारती बिल्डींग, प्लॉट क्र.१६, प्रभात कॉलनी, सांताक्रुझ बस डेपोजवळ, सांताक्रूझ पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०० ०५५, वेबसाईट: https://qmsmas.com/ टेलि.नं.: +९१ २२ ६२८८ ११११ **इमेल**:contact@qmsmas.com

६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

व्हिडिओ कॉन्फिन्सिंग / इतर दकश्राव्य माध्यमांदारे वार्षिक सर्वसाधारण सभा

क्यूएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिंसेस लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची सहावी (६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) किंवा इतर दुकश्राव्य माध्यमांद्वारे एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

कंपनी कायदा. २०१३ आणि त्यानसार बनवलेल्या नियमांनुसार तसेच सामान्य परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, सामान्य

परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ सहवाचित परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, २०/२०२०. १७/२०२०, आणि १४/२०२० अनुक्रमे दिनांक १३ जानेवारी, २०२१, ५ मे २०२०, १३ एप्रिल २०२० आणि जे कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केले होते(एमसीए) त्यानुसार एजीएमआयोजित केली जाईल कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ आणि वार्षिक अहवाल २०२२– २३ यासह एजीएमची सूचना कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून

पाठविली जाईल ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी/रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए'/)डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. कंपनी, वार्षिक अहवालाची एक भौतिक प्रत ज्या सदस्यांनी त्यासाठी <u>contact@qmsmas.com</u> वर त्यांच्या फोलिओ नंबर/डीपी आयडी आणि क्लायंट आयडीसह विनंती केली असेल त्यांना पाठवेल

ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत ते त्यांचे इमेल पत्ते ६व्या एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल इलेक्टॉनिकरित्या प्राप्त करण्याच्या

उद्देशाने नोंदणीकृत आणि दरस्थ ई–मतदानासाठी प्रमाणपत्रे प्राप्त करण्याच्या उद्देशाने contact@amsmas.com वर मेल करून खालील तपशील देऊन प्राप्त करू शकतात.

१. नाव, मोबाईल क्र. आणि इमेल पत्ता

२. फोलियो नंबर/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी

ज्या सदस्यांनी त्यांचे बँक तपशील लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सेवांद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे मिळवण्यासाठी अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांचे इलेक्ट्रॉनिक बॅंक मॅंडेट त्यांच्या डीपींकडे शुक्रवार, सप्टेंबर १५,२०२३पर्यंत अपडेट करण्याची विनंती केली जाते.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की संचालक मंडळाने २६ मे,२०२३ रोजी झालेल्या त्यांची सभेमध्ये प्रत्येकी १० रू इक्विटी मूल्याच्या समभागासाठी रू.०.५० इतका लाभांश देण्याची शिफारस केली आहे. जर हा लाभांश एजीएममध्ये जाहीर झाला तर स्त्रोतावरील कर(टीडीएस)वजा करून तो शनिवार, सप्टेंबर ३०,२०२३ रोजी दिला जाईल. कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आनि शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, सप्टेंबर १९,२०२३ ते सोमवार, सप्टेंबर २५,२०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट)लाभांश आणि एजीएम या कारणांसाठी बंद राहतील.

सदस्यांच्या हातातले लाभांशाचे उत्पन्न करपात्र असते आणि कंपनीसाठी दिलेल्या लाभांशावर स्त्रोतांवरील कर(टीडीएस) आयकर कायदा, १९६१(आयटी कायदा) मध्ये दिलेल्या दरांनुसार वजा करणे आवश्यक असते. सामान्यतः टीडीएसच्या आवश्यकतांच्या अनुपालनासाठी सदस्यांना त्यांची निवासी स्थिती. पॅन आणि आयटी कार्यद्यानसार त्यांचा विभाग हे तपशील डीपींकडे पर्ण करण्याची विनंती केली जाते.

ठिकाणः मंबई

तारीख: सप्टेंबर ०२, २०२३

कंपनीच्या वार्षिक अहवाल २०२२–२३ ची इलेक्ट्रॉनिक प्रत, इतर गोष्टींसह, एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या वेबसाइटवर https://qmsmas.com/ वर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड्या वेबसाइटवर www.nseindia.com येथे ; आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या वेबसाइटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध असेल.

एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आणि एजीएम दरम्यान भागधारकांना एजीएममध्ये हाताळल्या जाणा–या व्यवसायांच्या संदर्भात ई-व्होटिंग सुविधा ऑफर केल्याचा कंपनीला आनंद आहे आणि या उद्देशासाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान सुलभ करण्यासाठी एनएसडीएल यांना समभागधारकांना त्यांचे दमेल पत्ते तसेच त्यांच्या डीमॅट होल्डींगबाबात संबंधित डीपींकडे त्यांच्या प्रकियेनसार

	। जानद राननागवारक	राममागवारकामा रवाव इनल	नतः तस्य त्याच्या अन्ट हारअगयायात स्यापत अगायक त्याच्या प्राप्रयमुसा
		नोंदणीकृत करण्याची विनंती वे	न्ली जाते
	भौतिक समभागधारक	लागू नाही(सर्व समभागधारकांकडे डीमॅट पध्दतीत समभाग आहेत)	
संपर्क तपशील			
			नोंदणीकृत इमेल आयडीवर इ–व्होटींगची सविस्तर प्रक्रिया कळवली जाईल तसेच
			एजीएमच्या सूचनेतही उपलब्ध असेल
	THOMAS THE THE	न अपारकारा आणि स्रोत्य अपारी	The state of the s

कंपनी/आरटीए/डीपीकडे नोंदणी केलेला नसल्यास ज्या व्यक्तीचे नाव कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच सोमवार सप्टेंबर १८, २०२३ रोजी कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदलेले असेल त्यांना इ-व्होटींग, दूरस्थ इ-व्होटींगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल. क्यएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

> सही / - व तोरल जैलेश भद्रा ≥ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी 🕏

प्राधिकृत अधिकारी, (बँक ऑफ बडोदा)

(ग्रविंदर सिंग) गयालय (व. स्तर)